



# महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल

वर्ष ३, अंक ५९(२)] सोमवार, नोव्हेंबर १४, २०११/कार्तिक २३, शके १९३३ [पृष्ठे ६  
किंमत : रुपये १३.००

असाधारण क्रमांक १२०

## प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम  
यांखालील (भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या  
अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त) अधिसूचना, आदेश व निवाडे.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ नोव्हेंबर २०११

## अधिसूचना

किमान वेतन अधिनियम, १९४८.

क्र. किवेअ. २०११/९/प्र. क्र. १७२/कामगार-७.—किमान वेतन अधिनियम, १९४८ (१९४८ चा ११)  
(यात यापुढे ज्याचा “ उक्त अनुसूचित रोजगार ” असा उल्लेख करण्यात आलेला आहे.) हा महाराष्ट्र राज्यास  
लागू करण्यात आल्यानंतर त्याच्या कलम ३ च्या पोट-कलम (१) चा खंड (ब) अन्वये महाराष्ट्र राज्यातील  
“ कोणतेही निवासो हॉटेल, उपहारगृह किंवा खाद्यगृह यामधील कामधंदा किंवा अशा प्रक्रियेतील अनुषंगिक  
असणारे काम किंवा अशा कोणत्याही उद्योगातील कामधंदा (मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम, १९४८  
मध्ये दिलेल्या व्याख्येनुसार) ” या रोजगारात कामावर असलेल्या कामगारांना देय असलेले किमान वेतन दर  
निर्धारित करण्याबाबतचा प्रस्ताव अंतर्भूत असलेली जी अधिसूचना काढण्याचे प्रस्तावित केलेले आहे, त्या

(१)

अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त अधिनियमाच्या कलम ५, पोट-कलम (१), खंड (ब) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे त्यामुळे परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि त्याद्वारे अशी सूचना देण्यात येत आहे की, महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात सदरहू अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्यांनंतर महाराष्ट्र शासन उक्त मसुदा विचारात घेईल.

उक्त मसुद्याच्यासंबंधात उपरोक्त कालावधी संपण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीकडून जे कोणतेही अभिवेदन कामगार आयुक्त, कामगार भवन, ई ब्लॉक, सी-२, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पू.), मुंबई ४०० ०५१ यांचेकडून येईल ते शासनाकडून विचारात घेण्यात येईल.

### अधिसूचनेचा मसुदा

क्र. किवेअ. २०११/९/प्र. क्र. १७२/कामगार-७. —ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्यातील “ कोणतेही निवासा हॉटेल, उपहारगृह किंवा खाद्यगृह यामधील कामधंदा किंवा अशा प्रक्रियेतील अनुषंगिक असणारे काम किंवा अशा कोणत्याही उद्योगातील कामधंदा (मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम, १९४८ मध्ये दिलेल्या व्याख्येनुसार) ” या रोजगारात असलेल्या (यात यापुढे ज्याचा “ उक्त अनुसूचित रोजगार ” असा उल्लेख करण्यात आलेला आहे.) कामगारांना देय असलेले किमान वेतन दर शासन अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र. एमडब्ल्युए. ११२००२/प्र.क्र. ७७/कामगार-७, दिनांक २ मे २००६ अन्वये पुनर्निर्धारित केले आहेत ;

आणि, ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने पुनर्विलोकन करून उक्त अनुसूचित रोजगारातील कामगारांना देय असलेले किमान वेतन दर पुनर्निर्धारित करण्याचे ठरविले आहे.

त्याअर्थी, आता किमान वेतन अधिनियम, १९४८ (१९४८ चा ११) हा महाराष्ट्र राज्यात लागू करताना त्याच्या कलम ३, च्या पोट-कलम (१) चा खंड (ब) आणि कलम ५ च्या पोट-कलम (२) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, शासकीय अधिसूचना उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्रमांक किवेअ-२०११/९/प्र.क्र. १७२/कामगार-७, दिनांक १४ नोव्हेंबर २०११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रस्तावाच्या संबंधात मिळालेली सर्व अभिवेदने विचारात घेतल्यानंतर आणि सल्लागार मंडळाचा सल्ला विचारात घेतल्यानंतर महाराष्ट्र शासन याद्वारे, दिनांक \_\_\_\_\_ पासून उक्त अनुसूचित रोजगारांत नोकरीत असलेल्या या सोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये नमूद केलेल्या कामगारांच्या वर्गांना त्या अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये नमूद केल्याप्रमाणे वेतनाचे किमान वेतन दर पुनर्निर्धारित करीत आहे.

अनुसूची

अ. क्र.	कामगारांची वर्गवारी	मूळ वेतन दर (दरमहा रुपये)		
		परिमंडळ-१	परिमंडळ-२	परिमंडळ-३
(१)	(२)	(३)		
		रुपये	रुपये	रुपये
१	कुशल	५७२५	५२७५	५०००
२	अर्धकुशल	५५५०	५२००	४९२५
३	अकुशल	५४५०	५१००	४८२५

**स्पष्टीकरण :—** या अधिसूचनेच्या प्रयोजनार्थ.—

(ए) **परिमंडळ एक.**-----महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या हद्दीमधील सर्व क्षेत्रांचे मिळून होईल.

(बी) **परिमंडळ दोन.**-----महाराष्ट्र राज्यातील अ व ब वर्ग नगरपालिकांच्या हद्दीमधील सर्व क्षेत्र/छावणी क्षेत्र मिळून होईल.

(सी) **परिमंडळ तीन.**-----परिमंडळ १ व २ वगळून राज्याच्या उर्वरित क्षेत्रांचे मिळून होईल.

(डी) रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना देय असलेले मजुरीचे किमान दर तो कामगार ज्या वर्गाचा असेल त्या वर्गासाठी निश्चित करण्यात आलेल्या मासिक मजुरीच्या दरांना २६ ने भागून येणारा भागाकार नजिकच्या पैशापर्यंत पूर्णाकात करून काढण्यात येईल.

(इ) अर्धवेळ काम करणाऱ्या कामगारांना देय असलेल्या प्रतितास किमान वेतनाचा दर तो कामगार ज्या वर्गवारीचा असले, त्या वर्गवारीच्या रोजंदारी किमान वेतनास ८ (तास) ने भागून व त्यात १५ टक्के वाढ करून तसेच येणारी रक्कम नजिकच्या पैशापर्यंत पूर्णाकात परिवर्तित करण्यात येऊन काढण्यात येईल.

(एफ) किमान वेतन दरामध्ये साप्ताहिक सुट्टीच्या वेतनाचा समावेश असेल.

(जी) किमान वेतन दरामध्ये मूळ दर, विशेष भत्ता, आणि सवलती असल्यास त्याचे रोख मूल्य यासाठी अनुज्ञेय असलेल्या सर्व दरांचा समावेश असेल.

(एच) एखादा कुशल कामगार म्हणजे जो स्वतःच्या निर्णय शक्तीनुसार आपले काम कार्यक्षमतेने व जबाबदारीने पार पाडू शकतो असा कामगार.

(आय) अर्धकुशल कामगार म्हणजे सर्वसाधारणपणे नित्याच्या स्वरूपाचे काम करतो की, ज्यामध्ये निर्णय घेण्याची फारशी गरज नसते. परंतु तुलनेने त्याला दिलेले छोटेसे काम की ज्यामध्ये महत्वाचे निर्णय

इतरांकडून घेतले जातात असे काम योग्यरितीने पार पाडण्याची आवश्यकता असते. मर्यादित व्याप्तीचे नित्याचे काम पार पाडणे हेच त्यांचे कर्तव्य असते.

(जे) अकुशल कामगार म्हणजे ज्यास लहानसा किंवा स्वतंत्र निर्णय घेणे आणि पुर्वानुभव असणे आवश्यक नाही. परंतु तरीही व्यावसायिक परिस्थितीची माहिती असणे आवश्यक आहे. असे साध्या कर्तव्य पालनाचा अंतर्भाव असलेले काम करणारा कामगार म्हणून त्याच्या कामासाठी शारीरिक परिश्रमाशिवाय निरनिराळ्या वस्तुंची किंवा मालाची त्याला चांगली माहिती असणे आवश्यक असेल.

### परिशिष्ट

महाराष्ट्र राज्यातील १० केंद्रांचा सरासरी ग्राहक मूल्य निर्देशांक (नवीन मालिका २००१=१००) हा उक्त अनुसूचीत रोजगारात नोकरीत असलेल्या कामगारांना लागू असलेला व राहणीमान निर्देशांक असेल. महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेला सक्षम प्राधिकारी १ जानेवारी आणि १ जुलै रोजी सुरू होणाऱ्या प्रत्येक सहामाहीच्या समाप्तीनंतर, त्या सहा महिन्यांसाठी उक्त कर्मचार्यांना लागू असलेल्या राहणीमान निर्देशांकाची सरासरी काढील आणि १८८ निर्देशांकावर अशा प्रत्येक अंकाच्या वाढीसाठी ज्या सहामाहीच्या संबंधात अशी सरासरी काढण्यात आलेली असेल, त्या सहा महिन्यांलगत पुढील सहामाहीसाठी उक्त कर्मचार्यांना देय असलेला विशेष भत्ता (यात यानंतर ज्याचा “ राहणीमान भत्ता ” असा निर्देश करण्यात आला आहे) सर्व परिमंडळांच्या संबंधित दरमहा रुपये २२.०० दराने असेल.

२. सक्षम प्राधिकारी, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, उपरोक्तप्रमाणे हिशेब करून काढलेला राहणीमान भत्ता जेव्हा जानेवारी ते जून या कालावधीतील प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जाहीर करील.

३. उपरोक्त प्रमाणे संगणना केलेला राहणीमान भत्ता, जानेवारी ते जून या कालावधीतील प्रत्येक महिन्यासाठी देय असेल तेव्हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि जुलै ते डिसेंबर या कालावधीमधील प्रत्येक महिन्यासाठी देय असेल तेव्हा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सक्षम प्राधिकार्यांकडून शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे जाहीर करण्यात येईल :

परंतु, सक्षम प्राधिकारी, किमान वेतन दर निश्चित केल्याच्या दिनांकापासून देय असलेला राहणीमान भत्ता जून किंवा डिसेंबर अखेरपर्यंतच्या किंवा यथास्थिती, किमान वेतन दर निश्चित करण्यात आल्याच्या दिनांकानंतर लगेचच जाहीर करील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

यशवंत केरुरे,

शासनाचे सह सचिव.

In pursuance of clause (3) of Article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification, No. MWA. 2011/9/CR-172/LAB-7, dated the 14th November 2011 published in the *Maharashtra Government Gazette*, Part I-L, *Extra Ordinary* is hereby published under the authority of the Governor.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

YASHWANT KERURE,  
Joint Secretary to Government.

## INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,  
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 14th November 2011

### NOTIFICATION

MINIMUM WAGES ACT, 1948.

No.MWA. 2011/9/CR-172/Lab-7.—The following draft of a notification which is proposed to be issued under clause (b) of sub-section (1) of section 3 of the Minimum Wages Act, 1948 (XI of 1948), in its application to the State of Maharashtra the Government of Maharashtra, containing proposal for revision of the minimum rates of wages payable to the employees employed in the Scheduled Employment, *viz.* “Employment in any residential hotel, restaurant or eating house as defined in the Bombay Shops and Establishments Act, 1948” is hereby published as required by clause (b) of sub-section (1) of section 5 of the said Act, for the information of all persons likely to be affected thereby; and notice is hereby given that the said draft will be taken into consideration by the Government of Maharashtra, after the expiry of two months from the date of publication of this notification in the *Maharashtra Government Gazette*.

2. Any representation, which may be received by the Commissioner of Labour, ‘Kamgar Bhavan’, C-20, ‘E’ Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E.), Mumbai 400 051, from any person, in respect of the said draft before the expiry of the above said period will be taken into consideration by the Government.

*DRAFT NOTIFICATION*

No.MWA. 2011/9/CR-172/Lab-7.—Whereas, by the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. MWA. 92002/CR-77/Lab-7, dated the 2nd May 2006, the Government of Maharashtra had revised the minimum rates of wages payable to the employees employed in any Industry engaged in Scheduled Employment *viz.* “Employment in any residential hotel, restaurant or eating house as defined in the Bombay Shops and Establishments Act, 1948” (hereinafter referred to as “the said scheduled employment”) in the State of Maharashtra ;

And whereas, the Government of Maharashtra, having reviewed the minimum rates of wages payable to the employees employed in the said scheduled employment, considers it necessary to revise them further ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by clause (b) of sub-section (1) of section 3 read with sub-section (2) of section 5 of the Minimum Wages Act, 1948 (XI of 1948), in its application to the State of Maharashtra, the Government of Maharashtra, after considering all the representations received by it in respect of the proposal published in the Government Notification, Industries, Energy and Labour Department, No. MWA. 2011/9/CR-172/LAB-7, dated the 14th November 2011 and after consulting the Advisory Board, hereby revises, with effect from ....., the minimum rates of wages payable to the employees employed in the said scheduled employment and refixes them as set out in column (3) of the Schedule appended hereto, as the minimum rates of wages payable to the class of employees mentioned against them in column (3) of the said Schedule.

*Schedule*

Sr. No.	Class of Employees	Minimum rates of wages (Per Month)		
		Zone-I	Zone-II	Zone-III
(1)	(2)	(3)	(4)	(5)
		Rs.	Rs.	Rs.
1	Skilled . . . . .	5725	5275	5000
2	Semi Skilled . . . . .	5550	5200	4925
3	Un-Skilled . . . . .	5450	5100	4825

*Explanation.*— For the purposes of this notification.—

(a) *Zone I.*—shall comprise of the areas falling within the limits of all Municipal Corporations ;

(b) *Zone II.*—shall comprise of the areas falling within the limits of all “ A ” and “ B ” Grade Municipal Councils ; and cantonments areas ;

(c) *Zone III.*—shall comprise of all other areas in the State not included in *Zone I* and *Zone II* ;

(d) the minimum rates of daily wages payable to an employee employed on daily wages shall be computed by dividing the minimum rates of monthly wages fixed for the class of employees to which he belongs by twenty six the quotient being stepped upto the nearest *paisa*.

(e) the minimum rates of hourly wages payable to part-time employee shall be computed by dividing the daily rates of minimum wages applicable to the concerned class of employees by eight (hours) with 15% rise in it and quotient being stepped upto the nearest *paisa* ;

(f) the minimum rates of wages shall be inclusive of payment of remuneration in respect of weekly day of rest ;

(g) the minimum rates of wages shall consist of basic rates, the cost of living allowance, the cash value of concessions, if any ;

(h) a skilled employee is one who is capable of working efficiently, of exercising considerable independent judgement and discharging his duties responsibly ;

(i) a semi-skilled employee is one, who does work generally of a well defined routine nature, wherein the major requirement is not so much of the judgement, skilled and dexterity but of proper discharge of duties assigned to him for a relatively narrow job and important decisions are made by others. His work is thus limited to the performance of routine operation of limited scope ;

(j) an unskilled employee is one, who does operations that involve the performance of simple duties which require the exercise of little or no independent judgement or previous experience, although a familiarity with the occupational environment is necessary. His work may thus require, in addition to physical exertion, familiarity with a variety of articles or goods.

## APPENDIX

1. The average Consumer Price Index Number in respect of ten centres in the State of Maharashtra for working class (New Series 2001-100) shall be the Cost of Living Index Number applicable to the employee employed in the said Scheduled employment. The Competent Authority appointed by the Government shall, after expiry of every six months commencing on the first day of January and the first day of July, calculate the average of the Cost of Living Index Number applicable to the said employees for these six months and ascertain the rise of such average over 188 points. For such rise of every point, special allowance (hereinafter referred to as "the Cost of Living Allowance") payable to the employees in the said scheduled employment for each of the six months immediately following six months in respect of which such average has been calculated at the rate of Rs. 22.00 per month in respect of both zone.

2. The Cost of Living Allowance computed as aforesaid shall be declared by the Competent Authority by notification in the *Official Gazette* in the last week of July when such allowance is payable for each of the months from July to December and in the last week of January when such allowance is payable for each of the months from January to June :

Provided that, the Competent Authority shall declare the cost of living allowance payable in respect of the period from the date of fixation of the rate of minimum wages to the end of December or June, as the case may be immediately after the said date with effect from which the minimum rates of wages are fixed.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

YASHWANT KERURE,  
Joint Secretary to Government.